

#### REGD. & CORPORATE OFFICE

Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001-16 India, G.P.O. Box No. 1546

Phone : (022) 2284 2525 / 6623 9300

Fax : (022) 2287 3083 Email: cmo@adorians.com

Website : www.adorwelding.com

Corporate Identity No: L70100MH1951PLC008647

ADOR WELDING LIMITED

AWL/SEC/SE/2019-20

26<sup>th</sup> July, 2019

BSE LTD.

Phiroze Jeejeebhoy Towers, 01<sup>st</sup> Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 023. NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.

Exchange Plaza, C - 1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Company Scrip Code: 517041

**Company Scrip Code: ADORWELD** 

Dear Sirs,

Sub: Submission of copies of newspaper publication under Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 (1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are enclosing herewith copies of Newspaper advertisements, containing Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019, published by the Company in the following Newspapers:-

- Business Standard (English)
- Mumbai Sakal (Marathi)

We hereby request you to take this on record and acknowledge its receipt.

Thanking you,

Yours Sincerely,

For ADOR WELDING LIMITED

V. M. BHIDE

**COMPANY SECRETARY** 

Encl.: As above

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitsation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act; 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules, In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIPL Home Finance Ltd. (IIPL HFL) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notices(s) issued to them. In cornection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days within 60 days within 60 days of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of floar amount are as under:

Name of the Borrower(s)

Boscription of secured asset (immovable property)

Boscription of secured asset (immovable property)

Mill the piece and parcel of Flat No. 202, Bldg

and security directed towards repayment of loan amount are as unders.

Name of the Borrower (s)

Quarantor (s)

1.Mr. MUNNALA B KESARWANI

2.Mrs. Vandana Devi M. Kesharvani
(Prospect No./Loan A/c No. 723233)

1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6.99,250/
1.6 rospect No./Loan A/c No. 723233) 16.09.250/-1. Latahai Vasant Bhakare All that pece and parcel of Flat No.304, Thi 22-07-2019 .Kamlesh Vasant Bhakare, Prospect No./Loan A/c No. 819706) .Sunil Omprakash Gupta Floor, Wing R-2, Building No.2, Kalpavriksha Village Hadatune, Taloja Panvel, Maharashtr 23,51,737/-All that piece and parcel of property bearing Flat No 22-07-2019 2.Bahubali Kumar Jain, 3.Saniay 2004 admeasuring 1390Sq.Ft built up area along w Rs. 2,39,58,345/-2004 admeasuring 139UsQ.H buirt up area aonig wur One Open Car Parking and One Stilt Car Parking or 20th Floor of Building No.11, A-Wing in the "Amanda & Amanda - B Co-perative Housing Society Ltd ir Hiranandani Meadows situated at Chitalsar Manpada, Gladys Alwares Road, Off Pokharan Road No.2 mprakash Gupta, 4.Sudha Sunil upta, 5.Blossom and Bloom Infra ealty Services Marketing Pyt Ltd, 6.Gupta Electronics,7.Video Visio rospect No./Loan A/c No. 734002) Thane West, Maharashtra

the said Borrowers fall to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed bove secured assets under Section 13(4) of the said Act. and the applicable Rules, entirely above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risk costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: - Shop No. 5, Ground Floor, further details please contact to Authorised Officer at Branch Office: - Shop No. 5, Ground Floor, Lily Apartment, Parsi Agiary Lane, Tembih Nala, Charal, Thane West, Thane, Maharashtra 400601 and/or Branch Office: - Shiv Center, Office No.22, Plot No.02, 2nd Floor, Sector-17, Vashi, Navimumbal. 400703 and/or Branch Office: - Tiara Chambers, 6th & 7th Floor, Maharashtra Lane, Off L.T Road, Borwali (West), Mumbai-400092 and/or Corporate Office: Plo: No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana.

Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited (IIFL HI



# **Cummins India Limited** Regd. Office: Cummins India Office Campus,

Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015. Website: www.cumminsindia.com Email: cil.investors@notes.cummins.com

Notice is hereby given, in terms of Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, that a meeting of the Board of Directors of the Company will be held at Pune on Wednesday, August 07, 2019 to consider and approve the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2019.

Details will be available on the above-mentioned website of the Company and on the websites of BSE Limited (i.e. www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (i.e. www.nseindia.com).

For Cummins India Limited Hemiksha Bhojwani Company Secretary & Compliance Officer July 25, 2019 ICSI Membership No.: ACS22170

#### SIL INVESTMENTS LIMITED

CIN NO: L17301RJ1934PLC002761

Regd.Office: Pachpahar Road, Bhawanimandi 326 502(Raj.)

Ph:(07433)222082 Fax:(07433) 222916; Website: www.silinvestments.in NOTICE

Pursuant to Regulation 29(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 12th August, 2019 inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended 30th June, 2019.

Lokesh Gandhi Company Secretary & Compliance Officer Place: Mumba Dated: 25th July, 2019

For SIL Im

#### Huhtamaki PPL Ltd.

Regd. Office: 12A-06 B-Wing, 13th Floor, Parinee Crescenzo, C-38/39 G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel No.: + 91 (22) 6174 0400, Fax No.: +91 (22) 61740401 Website: www.ppl.huhtamaki.com, Email: investor.communication@ppl.huhtamaki.com CIN No.: L21011MH1950FLC145537

#### NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company, will be held on Thursday the 8th August, 2019 at Mumbai, inter-alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter/half year ended 30th June, 2019.

This information is also available on the website of the Company www.ppl.huhtamaki.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

For Huhtamaki PPL Ltd. D V Iyer Date : 25th July, 2019 Company Secretary

### THE SOUTH INDIA PAPER MILLS LIMITED

CIN: L85110KA1959PLC001352

Regd. Office: Chikkayana Chatra, Nanjangud - 571 302 Karnataka State ₹. In Lakhs except per share data STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

	FOR THE QUARTER ENDED 3	Oth JUNE 20	019
SI No	Particulars	Quarter ended 30-06-2019	Quarter ended 30-06-2018
1.	Total income from operations	6,088.95	6,075.75
2.	Net profit for the period (before Tax,		
	Exceptional and / or Extraordinary Items)	571.30	598.45
ვ.	Net profit for the period before Tax, (after Exceptional and / or Extraordinary Items)	571.30	598.45
4.	Net Profit for the period after tax,(after exceptional		
	and / or extraordinary items)	448.30	469.45
5.	Total comprehensive Income for the period		
	[comprising profit for the period (after tax)		
	and other comprehensive income (after tax)	448.30	469.45
6.	Equity Share Capital	1,500.00	1,500.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as		
	shown in the Audited Balance Sheet of previous	14,045.34	12,389.42
	the year) under Other Equity	(as on 31-03-2019)	(as on 31-03-2018
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) in Rs.		
	Basic:	2.99	3.13
	Diluted :	2.99	3.13

. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with ne Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Financial Results for the Quarter are available on the website of BSE Limited at www.bseindia.com & Company's website ww.sipaper.com By Order of the Board

MANISH M PATEL Place: Bengaluru MANAGING DIRECTOR Date: 25-07-2019 DIN: 00128179

## NELCO LIMITED

REGD. OFFICE: - EL-6, TTC INDUSTRIAL AREA, MIDC, ELECTRONIC ZONE, MAHAPE, NAVI MUMBAI - 400 710, CIN: L32200MH1940PLC003164

# Extract of Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2019

Sr. No	Particulars	3 Months ended 30.06.2019	Preceeding 3 Months ended 31.03.2019	Corresponding 3 Months ended 30.06.2018	Current year ended 31.03.2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	4,910	5,252	4,975	19,529
2	Net Profit before Tax	448	603	495	2,002
3	Net Profit after Tax	338	427	393	2,229
4	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit for the period (after tax) and Other				
	Comprehensive Income (after tax)]	304	428	377	2,207
5	Equity Share Capital	2,282	2,282	2,282	2,282
6	Other Equity				3,302
7	Earning Per Share (of Rs 10/- each) -(Basic and Diluted)	1.48	1.87	1.72	9.77

#### Notes:

1. The Company vide its letter dated September 1, 2017 informed the stock exchange about the approval of the Board of Directors to

(i) transfer by way of slump sale on a going concern basis, for a lump sum consideration to its wholly owned subsidiary, Nelco Network Products Ltd (NNPL) of the following:

(a) Integrated Security and Surveillance Solution ('ISSS') business and

(b) Very Small Aperture Terminals ("VSAT") hardware business and allied services consisting of network management, project management, infrastructure services, turnkey solutions for satellite communication systems, and co-location services to customers other than Tatanet Services Ltd (TNSL); and

(ii) the amalgamation of TNSL with the Company, through a composite scheme of Arrangement and Amalgamation (Proposed Scheme)

The Proposed Scheme has been approved by National Company Law Tribunal ('NCLT') on November 2, 2018 and necessary steps of obtaining approvals from Department of Telecommunications (DoT) are being taken. Since, the above reorganisation is between the Company (holding company) and its two wholly owned subsidiaries, this has no implication on consolidated financial results or consolidated financial position of the Company along with its wholly owned subsidiaries.

2. During the guarter, the Company sold it's investments in Nelito Systems Limited (associate company), which was classified as assets held for sale in the previous year. The resultant gain on sale of investments has been disclosed as an exceptional item in the financial results

3. The Company and its subsidiaries have adopted Ind AS 116 "Leases", effective annual reporting period beginning April 1 2019 and applied the standard to its leases, using the modified retrospective approach and comparative information is not restated. Accordingly in the current period, the expenses of the nature of lease rentals classified under Other expenses in previous periods has changed to depreciation cost for the right-of-use asset and finance cost for interest accrued. The net effect of this adoption is insignificant on the profit for the period and earnings per share.

4. Standalone Financial details	3 Months ended 30.06.2019	Preceeding 3 Months ended 31.03.2019	Corresponding 3 Months ended 30.06.2018	Current Year ended 31.03.2019
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Income from Continuing Operations	918	880	818	3,357
Profit before Tax- Continuing and Discontinued Operations	819	252	350	1,348
Profit after Tax- Continuing and Discontinued Operations	686	180	290	1,772
Total Comprehensive Income- Continuing and Discontinued Operations	652	180	275	1,751

Place: Mumbai Date: 24th July, 2019 For Nelco Limited R. R. Bhinge Chairman DIN :- 00036557



# ADOR WELDING LIMITED

Regd. Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort, Mumbai - 400 001-16. Maharashtra, India Tel: +91 22 6623 9300 / 2284 2525 | Fax: +91 22 2287 3083

E-mail: investorservices@adorians.com | Website: www.adorwelding.com CIN: L70100MH1951PLC008647

### Extract of standalone financial results for the quarter ended 30 June 2019

			Stand	alone	
Sr.	Particulare		Quarter ended		Year ended
No.	Tarriculars	30 June 2019	31 March 2019	30 June 2018	31 March 2019
			(Unaudited)		(Audited)
1	Revenue from operations	12,960	15,001	10,263	51,215
2	Other income	279	192	223	1,042
3	Total income	13,239	15,193	10,486	52,257
4	Profit before tax	745	1,021	572	3,478
5	Net profit after tax	431	743	413	2,385
6	Total comprehensive income for the period (after tax)	431	740	411	2,389
7	Equity share capital	1,360	1,360	1,360	1,360
8	Other equity (excluding revaluation reserve Rs. Nil)	-	-	=	24,980
9	Earnings per share (EPS) (net of tax) (in Rs.)				
	Basic and diluted EPS (not annualised) (of Rs. 10/- each)	3.17	5.46	3.04	17.54

## Extract of consolidated financial results for the quarter ended 30 June 2019

			Conso	lidated	
Sr.	Bortioulero		Quarter ended		Year ended
No.	r articulars	30 June 2019	31 March 2019	30 June 2018	31 March 2019
			(Unaudited)		(Audited)
1	Revenue from operations	12,987	15,022	10,295	51,328
2	Other income	278	190	221	1,035
3	Total income	13,265	15,212	10,516	52,363
4	Profit before tax	762	1,037	587	3,552
5	Net profit after tax	448	754	428	2,454
6	Total comprehensive income for the period (after tax)	448	751	426	2,458
7	Equity share capital	1,360	1,360	1,360	1,360
8	Other equity (excluding revaluation reserve Rs. Nil)	-	-	-	24,780
9	Earnings per share (EPS) (net of tax) (in Rs.)				
	Basic and diluted EPS (not annualised) (of Rs. 10/- each)	3.29	5.54	3.15	18.04

### Notes:

- 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on 25 July 2019.
- 2. The figures for the quarter ended 31 March 2019 are the balancing figures between audited figures in respect of full financial year ended 31 March 2019 and the unaudited published year to date figures upto 31 December 2018 which were
- 3. The financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.
- 4. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended 30 June 2019 filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter ended 30 June 2019 are available on the stock exchange websites at www.nseindia.com and www.bseindia.com as well as on the Company website at www.adorwelding.com.

For ADOR WELDING LIMITED

S.M.BHAT MANAGING DIRECTOR DIN: 05168265

**BAJAJ FINANCE LIMITED** CIN: L65910MH1987PLC042961 Registered Office: Akurdi, Pune - 411 035 | Corporate Office: 4th Floor, Bajaj Finserv Corporate Office, Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 | Tel.: 020-30405060 Fax: 020-30405030 Email ID: investor.service@bajajfinserv.in | Website: www.bajajfinserv.in/finance Extract of unaudited consolidated financial results for the quarter ended 30 June 2019

S	Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2019 (Reviewed)	Quarter ended 30.06.2018 (Reviewed)	Year ended 31.03.2019 (Audited)
1.		Revenue from operations	5,801.25	3,936.24	18,485.09
2	<u>.</u>	Profit before tax	1,851.42	1,297.34	6,179.16
3	١,	Profit after tax	1,195.25	835.89	3,994.99
4	۱.	Total comprehensive income (Comprising profit for the period and other comprehensive income after tax)	1,198.88	825.54	3,994.81
5	i.	Paid-up equity share capital	115.49	115.16	115.37
6	<b>5</b> ,	Other equity as shown in the Balance Sheet of the previous year			19,581.65
7	<u>'</u> .	Earnings per share (Not annualised) (Face value of ₹2 each) Basic (₹) D'luted (₹)	20.71 20.55	14.53 14.41	69.33 68.75
17-		Adam Constitution of the Constitution of the Constitution	•		

Key standalone financial information is given below

(₹ In Crore)

(₹ In Crore)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2019 (Reviewed)	Quarter ended 30.06.2018 (Reviewed)	Year ended 31.03.2019 (Audited)
1.	Revenue from operations	5,297.78	3,790.42	17,383.97
2.	Profit before tax	1,744.04	1,296.37	6,035.30
3.	Profit after tax	1,124.73	833.73	3,890.34

Note : The above is an extract of the unaudited financial results for the quarter ended 30 June 2019 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors and filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regulariements) Regulations. 2015. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company, BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bajajfinserv.in/finance, www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

By order of the Board of Directors

25 July 2019

For Bajaj Finance Limited Rahul Bajaj

Chairman

# **BAJAJ FINSERV LIMITED**

Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035 Corporate Office: Off Pune - Ahmednagar Road, Viman Nagar, Pune - 411 014 Website: www.bajajfinserv.in | E-mail ID: investors@bajajfinserv.in | Telephone: +91 20 27472851 | Fax: +91 20 27407380

## Extract of consolidated unaudited financial results for the quarter ended 30 June 2019

(₹ In Crore)

Particulars	Quarter ended 30.06.2019	Quarter ended 30.06.2018	Year ended 31.03.2019
	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
Revenue from operations	12,271.66	8,770.67	42,604.00
Profit before tax	2,255.24	1,990.26	8,154.74
Profit for the period (attributable to owners of the company)	845.34	825.77	3,219.04
Total comprehensive income (attributable to owners of the company)	1,073.47	462.74	3,325.07
Paid-up equity share capital	79.57	79.57	79.57
Other equity (as shown in the Balance Sheet of previous year)			23,686.35
Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹5 each)	53.1	51.9	202.3

Key standalone financial information is given below

,			(₹ In Crore)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
	30.06.2019	30.06.2018	31.03.2019
	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
Revenue from operations and other income	31.54	34.76	448.56
Profit before tax	0.71	8.64	325.99
Profit after tax	0.49	6.09	307.17

The above information has been extracted from the detailed Quarterly/Annual Financial Results which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajfinserv.in

> By order of the Board of Directors For Bajaj Finserv Limited

> > Sanjiv Bajaj Managing Director & CEO

Mumbai 25 July 2019

25 July 2019



# ॲडोर वेल्डिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ॲडोर हाऊस, ६, के. दुभाष मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१ - १६. महाराष्ट्र, भारत. दर. + ९१ २२ ६६२३ ९३०० / २२८४ २५२५ । फॅक्स + ९१ २२ २२८७ ३०८३

ई-मेल : investorservices@adorians.com । वेबसाइट : www.adorewelding.com सीआयएन : L70100MH1951PLC008647

## ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखामध्ये)

			Ŧ-8I	गयी	
अ.		तिमाहीअखेर  ३० जून, २०१९   ३१मार्च, २०१ (अलेखापरीक्षित  १२,९६०   १५,००१ २७९   १९२ १३,२३९   १५,१९३ ७४५   १,०२१ ४३१   ७४३ ४३१   ७४० १,३६०   १,३६०		वर्षअखेर	
豖.	तपशील	३० जून, २०१९	३१मार्च, २०१९	३० जून, २०१८	३१ मार्च, २०१९
			(लेखापरीक्षित)		
٤.	परिचालनातून उत्पन्न	१२,९६०	१५,००१	१०,२६३	५१,२१५
٦.	अन्य उत्पन्न	२७९	१९२	२२३	१,०४२
₹.	एकूण उत्पन्न	१३,२३९	१५,१९३	१०,४८६	42,240
٧.	करपूर्व नफा	७४५	१,०२१	५७२	3,806
4.	करपश्चात निव्वळ नफा	४३१	७४३	४१३	२,३८५
ξ.	कालावधीकरिता (करपश्चात) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४३१	980	४११	२,३८९
19.	समभाग भांडवल	१,३६०	१,३६०	१,३६०	१,३६०
८.	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव रु. शून्य वगळता)		*		२४,९८०
۹.	प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) (निव्वळ कर) (रु.मध्ये)				
	मूलभूत व सौम्यीकृत ईपीएस (अवार्षिकीकृत) (प्रत्येकी रु. १०/-चे)	३.१७	५.४६	₹.08	१७.५४

## ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखामध्ये)

			त्रित		
अ.	तपशील	२७८ १९० २ <b>१३,२६५ १५,२१२ १०,५</b> १ ७६२ १,०३७ ५, ४४८ ७५४ ४ ४४८ ७५१ ४ १,३६० १,३६० १,३		वर्षअखेर	
豖.	तपशाल	३० जून, २०१९	३१मार्च, २०१९	३० जून, २०१८	३१ मार्च, २०१९
			(लेखापरीक्षित)		
٧.	परिचालनातून उत्पन्न	१२,९८७	१५,०२२	१०,२९५	५१,३२८
2.	अन्य उत्पन्न	२७८	१९०	२२१	१,०३५
₹.	एकूण उत्पन्न	१३,२६५	१५,२१२	१०,५१६	42,353
٧.	करपूर्व नफा	७६२	१,०३७	400	3,447
4.	करपश्चात निव्वळ नफा	886	७५४	886	२,४५४
ξ.	कालावधीकरिता (करपश्चात) एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	886	७५१	४२६	२,४५८
<b>19.</b>	समभाग भांडवल	१,३६०	१,३६०	१,३६०	१,३६०
6.	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव रु. शून्य वगळता)		943	140	28,७८०
۹.	प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) (निव्वळ कर) (रु.मध्ये) मूलभृत व सौम्यीकृत ईपीएस (अवार्षिकीकृत) (प्रत्येकी रु. १०/-चे)	3.29	4.48	<b>३.</b> १५	१८.०४

#### टीपा :

- वरील निर्देशित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाकडे स्वीकृतीकरिता शिफारस करण्यात आली आहे व तत्पश्चात त्यांना मंडळाद्वारे त्यांच्या दि. २५ जुलै, २०१९ रोजी आयोजित सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
- ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही दि. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेले संपूर्ण वित्तीय वर्ष व दि. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची अलेखापरीक्षित प्रसिद्ध वर्ष ते दिनांक आकडेवारी यांच्यादरम्यान ताळमेळ साधणारी आकडेवारी आहे जी मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन आहे.
- ३. वित्तीय निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ व कंपन्या (भारतीय लेखा मानके) (सुधारणा) नियम, २०१६ अंतर्गत विहित कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (आयएनडी एएस) नुसार तयार करण्यात आलेले आहेत.
- ४. वरील विवरण हे भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट www.nseindia.com व www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाईट www.adorwelding. com वरही उपलब्ध आहे.

ॲडोर वेल्डिंग लिमिटेडकरिता

एस. एम. भट

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०५१६८२६५

मुंबई २५ जुलै, २०१<sup>५</sup>